

WESTLIFE FOODWORLD LTD.

Regd. Off.: 1001, Tower-3, 10th Floor • One International Center Senapati Bapat Marg • Prabhadevi • Mumbai 400 013 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001

CIN No.: L65990MH1982PLC028593

Website: www.westlife.co.in | E-mail id :shatadru@westlife.co.in

7th August, 2025

To The BSE Ltd ('the BSE') Phiroze Jeejeebhoy Towers Dalal Street Mumbai 400 001 To
The National Stock Exchange of India Ltd
('the NSE')
Exchange Plaza
Bandra Kurla Complex, Bandra (East)
Mumbai – 400051

Sub: <u>Intimation of Newspaper Advertisement for - 42nd Annual General Meeting</u> ("AGM") through Video Conferencing/Other Audio Visual Means ("VC/OAVM")

Re: Westlife Foodworld Limited (the Company): Scrip Code - 505533 (BSE) and WESTLIFE (NSE)

Dear Sir,

In compliance with Regulation 30 read with Scheduled III of the Securities and Exchange Board of India (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, please find enclosed the Newspaper advertisement published on 7th August, 2025 for "Notice to the Members of the Forty-Second (42nd) Annual General Meeting of the Company through Video Conferencing/Other Audio Video Means (VC/OAVM)."

Requesting you to kindly take the same on record. The same would be available on the Company's website on www.westlife.co.in

Yours faithfully,

For Westlife Foodworld Ltd.

Dr Shatadru Sengupta Company Secretary

Encl: as above



NOTICE TO THE MEMBERS FOR 45TH ANNUAL GENERAL MEETING

Notice is hereby given that 45th Annual General Meeting ("AGM") of Jindal Stainless Limited ('the Company') will be held on Wednesday, 3rd day of September, 2025 at 12 Noon through Video Conference ("VC") / Other Audio Visual Means ("OAVM") facility in compliance with the applicable provisions of the Companies Act, 2013 and Rules framed thereunder, circular dated 8th April, 2020 read with circulars dated 13th April, 2020 5th May, 2020, 15th June, 2020, 28th September, 2020, 13th January, 2021 14th December, 2021, 5th May, 2022, 28th December, 2022, 25th September, 2023 19th September, 2024 and all other relevant circulars, the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015 and circulars dated 12th May, 2020, 15th January, 2021, 13th May, 2022, 5th January, 2023, 7th October, 2023 and 3rd October, 2024 issued by the SEBI (collectively referred to as "Circulars"), without physical presence of the Members at a common venue.

The Notice of the 45th AGM and the Integrated Annual Report for the financial year 2024-25 including therein the Audited Financial Statements for the financial year ended on 31st March, 2025, are being sent only by email to the Members whose email addresses are registered with the Company or with their respective depository participants in accordance with the Circulars. The members can join and participate in the 45th AGM through VC/OVAM facility only. The instructions for joining the 45th AGM and the manner of participation in the remote e-voting or e-voting during the 45th AGM are mentioned in the Notice thereto. Attendance of the Members of the Company, participating in the 45th AGM through VC / OAVM facility will be counted for the purpose of reckoning the quorum under section 103 of the Companies Act; 2013. The Notice of the 45th AGM and the Integrated Annual Report will also be available on the website of the Company at www.jindalstainless.com, on the website of BSE Limited at www.bseindia.com and the National Stock Exchange of India Limited at www.nseindia.com.

The Members holding shares in physical form who have not registered their email addresses with the Company and who wish to receive the Notice of the 45th AGM and the Integrated Annual Report for the financial year 2024-25 and/or login details for joining the 45th AGM through VC/OAVM facility including e-voting can now register their e-mail addresses with the Company. For this purpose they can send scanned copy of signed request letter mentioning folio number, complete address and the email address to be registered along with self attested copy of the PAN Card and any document supporting the registered address of the Member, by email to the Company at investorcare@jindalstainless.com. Members holding shares in demat form are requested to register their email addresses with their Depository Participant(s) only.

Further, in order to facilitate ease of investing for investors and to secure the rights of investors in the securities which were purchased by them, SEBI vide its circular dated July 02, 2025 has decided to open a special window only for re-lodgement of transfer deeds which were lodged prior to the deadline of April 01, 2019 and rejected/returned/not attended to due to deficiency in the documents/process/or otherwise, for a period of six months from July 07, 2025 till January 06, 2026. The eligible shareholders may submit their transfer requests along with the requisite documents to MUFG Intime India Private Limited, Registrar & Share Transfer Agent of the Company (RTA).

Additionally, a letter providing the web-link to access the Notice of the 45thAGM and the Integrated Annual Report is also being sent to those Members whose e-mail addresses are not registered with the Company/RTA or the Depository Participants.

For Jindal Stainless Limited

Place: New Delhi Date: August 06, 2025

(Navneet Raghuvanshi) Head-Legal, Company Secretary & Compliance Officer

Jindal Stainless Limited

(CIN: L26922HR1980PLC010901) Regd. Office: O.P. Jindal Marg, Hisar - 125 005 (Haryana), India Phone No. (01662) 222471-83

Email Id.: investorcare@jindalstainless.com Website: www.jindalstainless.com Corporate Office: Jindal Centre, 12, Bhikaiji Cama Place, New Delhi - 110 066 Phone No.: (011) 26188345-60, 41462000

0

NMDC Limited

Khanij Bhavan, 10-3-311/A, Castle Hills, Masab Tank, Hyderabad - 500 028, Corporate Identity Number (CIN): L13100TG1958G0I001674

Notice of 67th Annual General Meeting and e-voting information This Notice is published in supersession of the earlier Notice published on

31" July 2025, in respect of convening of 67" Annual General Meeting of NMDC Limited though video conferencing / other audio visual means. In this regard, Notice is hereby given that due to administrative reasons, the 67th Annual General Meeting (AGM) of NMDC Limited (the 'Company') will now

be convened on Thursday, 28" August, 2025 at 11:30 A.M. (IST) through video conferencing (VC)/other audio-visual means (OAVM); instead of Friday, 29" August, 2025 as communicated earlier, to transact the business as set out in the Notice. In compliance with the provisions of the Companies Act. 2013 read with circulars issued by Ministry of Corporate Affairs and SEBI, from time to time, the Notice of 67" AGM and Annual Report containing the financial statements for the financial year 2024-25, Auditors' Report thereon, Board's Report and other documents, have been sent through e-mails on 6" August 2025, to all the Members, whose e-mail IDs are registered with the Company/Depository Participant (DP). The said documents are also available on the Company's website i.e. www.nmdc.co.in, websites of stock exchanges i.e. www.bseindia.com and www.nseindia.com and on the website of NSDL at

Further, the Company has engaged National Securities Depository Limited (NSDL) to enable the members of the Company to attend the said AGM through VC/OAVM and to cast votes electronically, in respect of the businesses to be transacted at 67th AGM of the Company. Members of the Company holding shares either in physical form or in dematerialized form as on the Cut-off date i.e. Thursday, 21" August 2025 may cast their vote electronically in respect of business to be transacted at the AGM. The remote e-voting platform will be open for voting from Monday, 25th August, 2025 (09:00 A.M. IST) to Wednesday, 27th August, 2025 (05:00 P.M. IST). Remote e-voting module shall be disabled by NSDL for voting thereafter. Those members, who do not cast their vote on the resolutions through remote e-voting during the above period and are otherwise not barred from doing so. shall be eligible to vote through e-voting system during the AGM.

Members who have not registered their email address or who become a member of the Company after dispatch of the Notice of AGM and holds shares as on the Cut-Off date, are requested to register the same with the Depository through their Depository Participant(s) in case the shares are held in electronic form and in case of shares held in physical form, with the Company's Registrar and Share Transfer Agent i.e. M/s Aarthi Consultants Pvt. Ltd., Email: ims@nmdc.co.in, info@aarthiconsultants.com. Any person whose e-mail ID is not registered with the Company/DP, may obtain the user Id and password for e-voting by sending a request at evoting@nsdl.co.in. However, if the member is already registered with NSDL / Remote e-voting, he/she can use his/her existing user id and password for casting the vote. Further, members who have cast their vote by remote e-voting may attend the AGM, but shall not be entitled to vote again at the AGM.

Shri D. Hanumantha Raju (Membership No. FCS: 4044) of M/s D. Hanumantha Raju & Co., Company Secretaries (Firm Registration no. P1990AP015500, has been appointed as the Scrutinizer to scrutinize the remote e-voting process and voting during AGM in a fair and transparent

In case of any queries, Members may refer to the Frequently Asked Questions (FAQs) for shareholders and e-voting user manual available at the download section of NSDL website i.e. www.evoting.nsdl.com or refer to the instructions as mentioned in the Notice of 67" AGM or call on toll free nos.; 1800-1020-990 or 1800-22-44-30 or send a request at evoting@nsdl.co.in.

The Company has fixed Thursday, 14th August 2025 as Record date for determining entitlement of shareholders to receive final dividend for the financial year 2024-25 @ ₹ 1/- per equity share, if so approved, at the aforesaid AGM.

Applicability of TDS on Dividend: Members may note that the dividends paid by the company, after 1st April

2020, shall be taxable in the hands of members. The company shall therefore, be required to deduct Tax at Source (TDS) at the time of making the payment of aforesaid Final Dividend. In order to enable us to determine the appropriate TDS rate as applicable, members are requested to submit Form 15G/15H and update their residential status, PAN, Category, as per the Income Tax Act, 1961, with their Depository Participant(s) or with the Company's R&TA at the email id: info@aarthiconsultants.com. If valid PAN of a member is not available. TDS is required to be deducted at a higher rate, as per applicable provisions.

Attending AGM through VC / OAVM:

Members will be provided with a facility to attend the AGM through VC/OAVM through the NSDL e-voting system. Members may access by following the steps mentioned for "Access to NSDL e-Voting system" in Notes to Notice After successful login, with login credentials, Member can see link of "VC/OAVM" placed under "Join meeting" menu against Company name Members are requested to click on VC/OAVM link placed under Join Meeting menu. The link for VC/OAVM will be available in Shareholder/Member login where the EVEN of Company will be displayed.

Member Speaker Registration:


Members who would like to express their views/ask questions during the 67th AGM may register themselves as a Speaker and may send their request from 11" August 2025 (09:00 A.M. IST) to 14" August 2025 (05.00 P.M. IST) mentioning their name, DP ID and Client ID /folio number, email id, mobile number at: cs@nmdc.co.in.

Note: Member(s) are advised to claim unpaid/unclaimed dividend amounts. any, in respect of Interim dividend for FY 2018-19 and thereafter, by sending a request to the Company's R&TA i.e. M/s Aarthi Consultants Pvt. Ltd. Email: ims@nmdc.co.in , info@aarthiconsultants.com

For NMDC Limited

Pravin Shekhar Company Secretary Membership No. ACS 58775





CIN No.: L65990MH1982PLC028593 Tel: 022-4913 5000 Fax: 022-4913 5001 Website: www.westlife.co.in | E-mail Id: shatadru@westlife.co.in

NOTICE TO THE MEMBERS OF THE FORTY-SECOND (4210)

ANNUAL GENERAL MEETING OF THE COMPANY

Dear Members

NOTICE is hereby given that the Forty-Second (42rd) Annual General Meeting (AGM) of the Company will be held on Wednesday 10th September, 2025 at 2.00 pm (IST) through Video Conference ("VC") /Other Audio Visual Means ("OAVM") (herein after referred to as "electronic mode") to transact the business as set out in the Notice of the AGM which is being circulated for convening the AGM.

The Ministry of Corporate Affairs ("MCA") has vide its Circular No. 20 dated May 5, 2020 read with Circular No. 14 dated April 8, 2020, Circular No. 17 dated April 13, 2020, Circular No. 02/ 2021 dated 13th January, 2021, Circular No. 2/2022 dated 5th May, 2022, Circular No. 10/2022 dated 28th December, 2022, Circular dated 25th September, 2023 and Circular dated 19th September. 2024 (hereinafter collectively referred to as "MCA Circulars") permitted the holding of AGM through VC or OAVM without the physical presence of Members at a common venue. In compliance with these MCA Circulars and the relevant provisions of the Companies Act, 2013 and the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the AGM of the Members of the Company will be held through VC/OAVM

The Notice of the AGM along with the Annual Report for the financial year 2024-25 is being sent only by electronic mode to those Members whose email addresses are registered with the Company/Depositories in accordance with the MCA Circulars and circular issued by SEBI dated May 12, 2020, 13th January, 2021, 13th May, 2022, 5th January, 2023 and 3th October, 2024 ("the SEBI Circulars"). Members may note that the Notice of AGM and Annual Report etc. for the financial year 2024-25 will also be available on the Company's website westlife.co.in; website of the Stock Exchanges i.e. BSE Limited at bseindia.com, National Stock Exchange at <u>nseindia.com</u> and website of the Company's Registrar & Transfer Agent or RTA at instavote.linkintime.co.in. Members can attend and participate in the AGM through VC/OAVM facility only. The instructions for joining the AGM are provided in the Notice of the AGM Members attending the meeting through VC/OAVM shall be counted for the purposes of reckoning the quorum under Section 103 of the Companies Act. 2013.

The Company is providing remote e-voting facility ("remote e-voting") to all its Members to cast their votes on all resolutions set out in the Notice of the AGM. Additionally, for Members who are holding shares in physical form or who have not registered their email address with the Company, the Company is providing the facility of casting their vote through remote e-voting prior to the AGM or through the e-voting system during the AGM ("e-voting"). Detailed procedure: manner for remote e-voting/ e-voting during the AGM is provided in the Notice of the AGM. Registration of email ID and Bank Account details:

In case the shareholder's email ID is already registered with the Company/its RTA/Depositories log in details for e-voting are being sent on the registered email address

In case the shareholder has not registered his/her/their email address with the Company/its RTA/Depositories and or not updated the Bank Account mandate for the purpose of dividend the following instructions to be followed:

Kindly log in to the website of our RTA, MUFG Intime India Private Limited (Formerly Link Intime India Private Limited)., https://in.mpms.mufg.com/ under Investor Services > Email Bank detail Registration in its website at https://in.mpms.mufg.com/ - fill in the details and upload the required documents and submit.

(ii) In the case of Shares held in Demat mode:

The shareholder may please contact the Depository Participant ("DP") and register the email address and bank account details in the demat account as per the process followed and

The above information is being issued for the information and benefit of all the Members of the Company and it is in compliance with the MCA Circulars and the SEBI Circulars. Further, pursuant to Regulation 47(2) of the Regulations, the said notice is also available on the Company's website at http://www.westlife.co.in/investors-compliance-and-policies.php and also on the website of the Bombay Stock Exchange at http://www.bseindia.com and

For Westlife Foodworld Limited

Date: 6th August, 2025 Dr Shatadru Sengupta Place: Mumbai Company Secretary



VRL LOGISTICS LIMITED

Regd. Office: RS No. 351/1, Varur, Post Chabbi, Taluk Hubballi, District Dharwad. Hubballi (Kamataka) - 581 207 (18th KM, NH- 4, Bengaluru Road, Varur) Tel: 0836 - 2237607 Fax: 0836 2237614 E-mail: investors@vrllogistics.com CIN: L60210KA1983PLC005247 Website: www.vrlgroup.in

EXTRACT OF STATEMENT OF REVIEWED UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED JUNE 30, 2025

(₹ in Lakhs)

Particulars	Quarter ended June 30, 2025	Quarter ended June 30, 2024	Year ended March 31, 2025 Audited	
	Unaudited	Unaudited		
Total income	75,083.03	74,197.72	318,640.65	
Net Profit for the period (before tax, exceptional items)	6,722.80	1,759.70	24,995.56	
Net Profit for the period before tax (after exceptional items)	6,722.80	1,759.70	24,995.56	
Net Profit for the period after tax	5,004.29	1,343.85	18,293.29	
Profit for the Period	5,004.29	1,343.85	18,293.29	
Total Comprehensive Income for the period [Comprising Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	4,993,45	1,382.25	18,249.95	
Paid up Equity Share Capital (Face Value of ₹10/- each)	8,746.85	8,746.85	8746.85	
Other Equity excluding revaluation reserve	Ne.	383	99,708.71	
Earnings Per Equity Share (of ₹10/- each) (not annualized) Basic & Diluted	5.72	1.54	20.91	

The above is an extract of the detailed format of Financial Results for the Quarter ended June 30, 2025 filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of the Financial Results for said quarter ended June 30, 2025 is available on the website of the Company as also the Stock Exchanges as detailed below.

Company's website: http://vrlgroup.in/vrl_investor_desk.aspx?display=finance_q_results BSE Limited: www.bseindia.com National Stock Exchange of India Limited: www.nseindia.com

The same can be accessed by scanning the QR code given below.

Notes:

Place: Hubballi

Date : August 6, 2025

- 1) The financial results are prepared in accordance with the Companies (Indian Accounting Standards) Rules, 2015 (Ind AS) (amended) as prescribed under Section 133 of the Companies Act, 2013 and other recognised accounting practices and policies, as applicable.
- 2) The financial results were reviewed by the Audit Committee and were thereafter approved by the Board of Directors of the Company at their respective meetings held on 6th August 2025. There are no qualifications in the Auditor's Report issued for the said period.



For and on behalf of the Board of VRL LOGISTICS LIMITED Vijay Sankeshwar **Chairman and Managing Director** DIN: 00217714

Adfactors 342/25

न्युक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड **NUCLEAR POWER CORPORATION OF INDIA LIMITED**

(भारत सरकार का उद्यम A Government of India Enterprise) सीआईएन CIN - U40104MH1987GOI149458

पंजीकृत कार्यालय Registered Office : 16th तल Floor, सेंटर-I Centre-I, विश्व व्यापार केंद्र World Trade Centre, कफ परेड, कुलाबा, मुंबई Cuffe Parade, Colaba, Mumbai- 400 005 दूरभाष संख्या Tel. No. 022-22182171/77, फैक्स संख्या Fax No. 022-22180109, वेबसाइट Website - www.npcil.nic.in , ई-मेल E-mail - richasinha@npcil.co.in

30 जून, 2025 को समाप्त तिमाही हेतु एकल गैर लेखापरीक्षित वित्तीय परिणामों का सार

EXTRACT OF STANDALONE UNAUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30TH JUNE 2025

(₹ करोड में ₹ in Crore)

विवरण	Particulars	30/06/2025 को समाप्त तिमाही 3 Months ended 30/06/2025	31/03/2025 को समाप्त हुए पिछली तिमाही Preceeding 3 months ended 31/03/2025	30/06/2024 को समाप्त हुई इसी तिमाही के पिछली वर्ष के आंकड़े Corresponding 3 months ended for previous year 30/06/2024	30/06/2025 को समाप्त वर्तमान अवधि के लिए इस तारीख तक वर्ष के आंकड़े Year to date figures for current period ended 30/06/2025	30/06/2024 को समाप्त पिछली अवधि के लिए इस तारीख तक वर्ष के आंकड़े Year to date figures for previous period ended 30/06/2024	31/03/2025 को समाप्त पिछले वर्ष के आंकड़े Previous year ended 31/03/2025
		गैर लेखापरीक्षित Un-audited	लेखापरीक्षित Audited	गैर लेखापरीक्षित Un-audited	गैर लेखापरीक्षित Un-audited	गैर लेखापरीक्षित Un-audited	लेखापरीक्षित Audited
1. प्रचालनों से कुल आय	Total Income from Operations	5,160.09	4,827.44	4,454.53	5,160.09	4,454.53	19,880.24
2. इस अविध हेतु लाभ (कर, अपवाद स्वरूप और/अथवा असामान्य मदों से पूर्व)	Profit for the period (before Tax, Exceptional and /or Extraordinary items)	1,407.72	2,014.03	2,051.45	1,407.72	2,051.45	7,975.81
3. अपवाद स्वरूप मदें	Exceptional Items	-	2,816.15	-	-	-	2,816.15
4. इस अवधि हेतु कर-पूर्व लाभ (अपवाद स्वरूप एवं असामान्य मदों के पश्चात)	Profit for the period before Tax (after Exceptional and Extraordinary items)	2,203.77	(1,108.95)	1,751.22	2,203.77	1,751.22	5,522.42
5. इस अवधि हेतु कर पश्चात लाभ (अपवाद स्वरूप एवं असामान्य मदों के पश्चात)	Profit for the period after Tax (after Exceptional and Extraordinary items)	1,427.67	(17.25)	1,225.05	1,427.67	1,225.05	4,737.17
6. इस अवधि के लिए कुल समग्र आमदनी [इसमें इस अवधि का निवल लाभ (कर पश्चात) व अन्य समग्र आय (कर पश्चात) शामिल हैं।]	6. Total Comprehensive Income for the period [Comprising Net Profit for the period (after tax) and Other Comprehensive Income (after tax)]	1,403.60	(359.22)	1,204.14	1,403.60	1,204.14	4,343.03
 प्रदत्त इक्विटी शेयर पूँजी (अंकित मूल्य ₹ 1000/- प्रति शेयर) 	7. Paid up Equity Share Capital (Face Value 1,000/- per share)	20,506.48	19,752.77	17,917.48	20,506.48	17,917.48	19,752.77
8. पुनः मूल्यांकित प्रारिक्षत, पूँजी प्रारिक्षत एवं आबंटन हेतु लंबित इक्विटी से प्राप्त राशि को छोड़कर प्रारिक्षत	8. Reserves excluding Revaluation Reserve, Capital Reserve and amount received for equity pending allotment	47,125.88	45,722.29	44,349.40	47,125.88	44,349.40	45,722.29
9. निवल मूल्य	9. Net Worth	67,632.36	65,475.06	62,266.88	67,632.36	62,266.88	65,475.06
10. प्रदत्त ऋण पूँजी (बॉण्ड)	10. Paid up Debt Capital (Bonds)	31,210.10	31,210.10	27,010.10	31,210.10	27,010.10	31,210.10
11. बकाया मोचनीय अधिमानी शेयर	11. Outstanding Redeemable Preference Shares	-	-	-	-	-	-
12. ऋण इक्विटी अनुपात	12. Debt Equity Ratio	1.58	1.59	1.46	1.58	1.46	1.59
13. दर नियामक गतिविधियों के पश्चात प्रति शेयर अर्जन (अंकित मूल्य 🔻 1000/- प्रति शेयर) (ह में)	13. Earnings Per Share after Rate Regulatory Activities (Face Value ₹ 1,000/- each) (in ₹)						
ए) मूल	a) Basic	(*) 71.11	(*) -0.88	(*) 68.82	(*) 71.11	(*) 68.82	253.66
बी)घटाई हुई	b) Diluted	(*) 69.81	(*) -0.87	(*) 68.28	(*) 69.81	(*) 68.28	252.91
14. पूंजीगत मोचन प्रारक्षित	14. Capital Redemption Reserve	-	-	-	-	-	<u>-</u>
15. डिबेंचर (बॉण्ड) मोचन प्रारक्षित	15. Debenture (Bond) Redemption Reserve	3,121.01	3,121.01	2,701.01	3,121.01	2,701.01	3,121.01
16. ऋण चुकौती व्यापन अनुपात	16. Debt Service Coverage Ratio	1.50	0.34	1.62	1.50	1.62	0.91
17. ब्याज चुकौती व्यापन अनुपात	17. Interest Service Coverage Ratio	1.54	0.52	1.64	1.54	1.64	1.24
(*) वार्षिकीकृत नहीं किया गया है Not Annualised	<u> </u>						
टिप्पणियाँ Notes :	बोर्ट (मनीबटना बाध्यनाएँ और एक्ट्रीक्स्मा ओश्राएँ	2	- > 00	· · · · ·	· - / C		C >: > C

- 1) उपर्युक्त आंकड़े भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सूचीबद्धता बाध्यताएँ और प्रकटीकरण अपेक्षाएँ) विनियमावली, 2015 के विनियम 52 के अंतर्गत स्टॉक एक्सचेंज को प्रस्तुत किए जाने वाले वित्तीय परिणामों के विस्तृत प्रारूप का सार हैं। निगम के वित्तीय परिणामों का पूर्ण प्रारूप, हमारी) वेबसाइट www.npcil.nic.in के 'हमारे बारे में - कंपनी का संक्षिप्त परिचय' के अंतर्गत और नेशनल स्टाक एक्सचेंज की वेबसाइट पर उपलब्ध है।
- 2) भारतीय प्रतिभूति और विनिमय बोर्ड (सूचीबद्धता बाध्यताएँ और प्रकटीकरण अपेक्षाएँ) विनियमावली, 2015 के विनियम 52 (4) के अंतर्गत आवश्यक प्रकटीकरण नेशनल स्टाक एक्सचेंज को किए जा चुके है और यह हमारी वेबसाइट के 'हमारे बारे में - कंपनी का संक्षिप्त परिचय' के अंतर्गत उपलब्ध है।
- 1) The above is an extract of the detailed format of financial results filed with the Stock Exchange under Regulation 52 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015. The full format of financial results of the Corporation are available under 'About us - Company Profile' section of the Corporation website www.npcil.nic.in and also in the website of NSE.
- 2) For the other line items referred in Regulation 52 (4) of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations 2015, pertinent disclosures have been made to the NSE and also made available on the Corporation website under 'About us - Company Profile' section.



स्थान Place : मुंबई Mumbai

https://www.npcil.nic.in/WriteReadData/userfiles/file/ Financial Result 05Aug2025 01.pdf

https://nsearchives.nseindia.com/content/debt/WDM/

NPCIL186 05082025150438 20250805UFRQ1FY26.pdf दिनांक Date: 05/08/2025



कृते एवं वास्ते, निदेशक मण्डल For and on behalf of the Board of Directors न्यूक्लियर पावर कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड NUCLEAR POWER CORPORATION OF INDIA LIMITED

हस्ताक्षरित Sd/-पी. ए. सुरेश बाबु P A Suresh Babu निदेशक (मा. सं.) Director (HR) डीआईएन DIN: 09495707

हस्ताक्षरित Sd/-भुवन चंद्र पाठक Bhuwan Chandra Pathak अध्यक्ष एवं प्रबंध निदेशक Chairman and Managing Director डीआईएन DIN : 07770198

Place : Hyderabad

Date: 6" August 2025

epaper.financialexpress.com

सणासुदीच्या काळात नारळ, डाळींच्या भाववाढीमुळे ग्राहकांच्या खिशाला फटका

जळगाव, दि. ६: सध्या सणांचा काळ सुरू झाल्यामुळे डाळी तसेच नारळाचा वापर

PUBLIC NOTICE

This is to certify to the General Public tha my clients namely **Shri**. **Rashmir** Manharlal Kapasi & Smt. Asha Rashmin Kapasi are the lawful and legal owners of Flat No. 2, Ground Floor, Sri Narayana Co-operative Housing Society Ltd situate at Plot no. 23, Rifle Range Ghatkopar (West), Mumbai - 400 086.
The Share Certificate No. 7 has bee allotted by society to my clients by virtu of them holding 40 (forty) shares of Rs 50/- each numbered from 201 to 240 both inclusive in respect of said Flat. The Original Agreement entered in the year 1975 between Mr. K. S. Ramakrishna Ayyar (Erstwhile owne and Vendor therein) and Shri. Chab Dass (Erstwhile owner and Purchase therein) in respect of the afores aid Flat

recoverably lost or misplaced Accordingly, Shri. Rashmin Manharlal Kapasi has lodged a complaint at Ghatkopar Police Station on 06/08/2025 vide Lost Report No. 102062- 2025 for the irrecoverably lost or misplaced of aforesaid Agreement.

Any Person, Bank or Institution claimir interest in the aforesaid said or any part thereof by way of sale, gift, lease, mortgage, lien, trust, easement or otherwise howsoever are hereby required to claim personally or by written claim at office address given below within a period of **14 days** from the date of this otice, failing which such claim, if any shall be considered as waived / void.

Sd/-Viral J. Bhanushali Advocate, Bombay High Court Unit No.1, Bhaveshwar Complex, Opp Vidyavihar Bus Depot, Vidyaviha West), Mumbai - 400086. Date : 07/08/2025 Place: Mumbai

उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, उपविभाग पुणे यांचे न्यायालयात

जाहीर नोटीस क्र. आरटीएस/ अपिल/एसआर/ ७२७/

दिनांक - ३१/०७/२०२५ १) श्रीमती आरती प्रकाश गाडगीळ रा. - कोथरूड, ता. हवेली, जि. पुणे २) सौ. हेमा उदय कोटणीस रा. - ६०१ ए, वॉटर फ्रंट, कल्याणीनगर, ता. हवेली, जि. पुणे ४११०१४

१) श्रीमती राजश्री जगदीश पुरोहित रा. - आदर्श पॅलेस, ७वा मजला, ११८ जुनी हनुमान लेन, कळबादेवी रोड,

२) श्रीमती निना जगदीश भवानी रा. - वॉर्डन क्वार्टर्स, आर एम भट होस्टेल

मौजे कुणे ना. मा., ता. मावळ, जि. पुणे येथील सर्व्हें नं. ७४ /३ या मिळकतीबाबत फेरफार क्र. २५१६ व २५५८ या नोंदी विरूद्ध अपिलार्थी यांनी या न्यायालयामध्ये अपिल दाखल केलेले आहे.

प्रस्तुत अपीलाची सुनावणी दिनांक १३/०८/२०२५ रोजी पुणे विभागीय महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी, बावधन बु, ता. मुळशी जि. पुणे येथे सकाळी ११.०० वा. निश्चित करण्यात आली आहे. तरी आपण किंवा आपले कायदेशीर प्रतिनिधी यांचेमार्फत आपलेकडील पुराव्याचे कागदपत्रांसह समक्ष हजर राहुन आपले म्हणणे मांडावे अन्यथा याबाबत आपले काहीही एक म्हणणे नाही, असे समजून गुणवत्तेवर निर्णय घेतला जाईल, याची नोंद घ्यावी.

> (सुरेंद्र नवले) उपविभागीय अधिकारी मावळ-मुळशी, उपविभाग पुणे

धार्मिक विधी आणि नैवेद्य दाखवण्यासाठी मोठ्या प्रमाणात केला जातो. मात्र अशातच आता नारळासह डाळींचे देखील दर वाढल्यामुळे ग्राहकांच्या खिशाला फटका बसत आहे. यंदा खरिपाच्या पेरण्यांमध्ये डाळींच्या पेरणी क्षेत्रात घट ज्ञाली आहे. त्यामुळे शावण म हिना आणि सणासुदीच्या हंगामात डाळी महागणार आहेत.

केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या सांख्यिकी विभागाकडील

MEHER APARTMENT **CO-OPERAITVE HOUSING** SOCIETY LTD.

REGN NO: BOM/HSG/891 OF 1965. Anstey Road, Off. Altamount Road Mumbai – 400 026. PUBLIC NOTICE

LATE MRS. JYOTI B. JASHNANI, owner of 100% Share in Flat No. 15A in Meher Apartment Co-operative Housing Society Ltd., having address at I. Anstev Road, Off, Altamount Road Mumbai- 400026, died on 17.05.2025 MRS. JYOTI B. JASHNANI during her lifetime transferred all her 100% right,

title and interest to her son MR. NAVIN B. JASHNANI vide Gift Deed dated 18.12.2019 having Document No.: 7926/2017 wherein her 2 daughters had signed as witness Her legal heir MR. NAVIN B. JASHNANI has applied for membership of the society and property rights in the 100% share of the deceased member in the said Flat No. 15A and husband of deceased member Mr. Bansi

Jashnani has given his No Objection Certificate dated 03.07.2025 for the said transfer. The society hereby invites claims/ objections from the heir or heirs or other claimants/objector or objector to the for transfer of said 100% share & interest of the deceased member in the capital/property of the society within a

period of 15 days from the publication of this notice with copies of such documents & other proofs in support of his claims/objections for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society. If no claim/objections are received within the period prescribed above, the society shall be free to deal with the share and interest of the

deceased Member in the capital/ property in such manner as is provided under the Bye-Laws of the society. The claims/objections, if any, received by the Society for transfer of share and interest of the deceased Member in the capital/property of the Society shall be dealt with in the manner provided under the Bye-laws of the Society. A copy of the registered Bye-Laws of the society is available for inspection by the Claimants/ objectors, in the Flat of the society/with the secretary of the society between 11 a.m. to 12 p.m from the date of publication of the

notice till the expiry of notice period For MEHER APARTMENT Co-operative Housing Society Ltd.

Secretary

खरिपात सर्व प्रकारच्या डाळींच्या पेरणी क्षेत्रात सरासरी 0.३१ टक्क्यांची घट झाली आहे. त्यातील सर्वाधिक ६.६८ टक्क्यांची घट तुरीत आहे. मसुरीच्या पेरणी क्षेत्रातही

जाहीर सूचना

सोसायटीच्या मालमनेतील मयत सदस्याचे भाग आणि हितसंबंध हस्तांतरण करण्याक किंवा आक्षेप मागविण्याची सूचना (उप-विधी क्र.३५ अन्वये)

श्री. के.एस. धर्मराजन हे जागृती भारत दर्शन को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि. (नोंद क्र बीओएम/एचएसजी/३२८४/१९७२) पत्ताः सरदार प्रताप सिंग मार्ग. जंगल मंगल रोड भांडूप पश्चिम, मुंबई-४०००७८ या सोसायटीचे सद्स्य आहेत आणि सोसायटीच्या इमारतीमधील फ्लॅट क्र.२, युनिट क्र.४ (यापुढे सवर फ्लॅट म्हण *संदर्भ*) चे धारक आहेत, यांचे येथे **१४.११.२०११** रोजी निधन झाले. श्री. के. एस. धर्मराजन यां निधनानंतर सदर फ्लॅट सोसायटीने कोणताडी आक्षेप न घेता नामनिर्देशित **श्री. डी. विजय कुमा**र यांच्या नावे हस्तांतरित करण्यात आला. त्यासार्ठ प्तोसायटीने ०५.१२.२०११ रोजी ना-हरकत

वितरीत केले सोसायटीद्वारे सोसायटीच्या भांडवल, मिळकतीमधील. मयत सभासदाचे सोससायटीच्य भांडवल/मालमत्तेतील सदर शेअर्स/हित हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे पांच्याकडन काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासून ३**० विवसां**त सो सायटीच्या भांड वल/मिळक तीमधील सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या दुय्यम गगप्रमाणपत्र वितरणासाठी त्याच्या/तिच्या/त्यांच्य टाता / आक्षेपांच्या पदन्तार्थ अभी कागटपत्रे आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह सोसायटीच्या उप-विधी

अंतर्गत मागविण्यात येत आहेत. वर दिलेल्या मुदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स व हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तरतुर्दीमधील दिलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकर्ळ असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स व हितसंबंधाच्या हस्तांतरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप्त केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुदींनुसा त्यावर सोसायटी कार्यवाही करेल.

सोसायटींच्या नोंदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/ आक्षेपकाव्दारे निरीक्षणाकरिता सोसायटीच्या गर्यालयात/सोसायटी सचिवाकडे सदर सूचन प्रसिध्दीच्या तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत **मंगळवार, गुरुवार** व **रविवार** दिवशी **स.११.०० ते दु.१.००** दरम्यान उपलब्ध आहेत सही/- डी. विजयकुमा

विनांकः ०७.०८.२०२५ **ठिकाण:** मुंबई

जाहीर सूचना

याद्वारे सूचना देण्यात येते की, श्री. कल्याणजी असारिया हे फ्लॅट क्र.५०४, दी गुप्ता टेरेस बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लिमिटेड, मॅच फॅक्टरी लेन, कुर्ला (पश्चिम), मुंबई-४०००७० या जागेचे धारक असून त्यांच्या नावे अनुक्रमांक ११६ ते १२० अंतर्गत ५ शेअर्सकरिता रु.२५०/

- चे भाग प्रमाणपत्र क्र.२४ हरवले/गहाळ झाले

आहे आणि त्यांनी त्याकरिता दुय्यम भाग प्रमाणपत्र

वितरीत करण्याकरिता सोसायटीकडे अर्ज केला जर कोणत्याही व्यक्तींना अशा दुय्यम भाग प्रमाणपत्र वितरीत करण्याकरिता कोणत्याही वरूपाचा दावा. हितसंबंध किंवा आक्षेप असेल तर अशा व्यक्तींनी हे प्रकाशित झाल्यापासून १ 🕏 दिवसांच्या आत किंवा खाली नमूद केलेल्या पत्त्यावर माननीय सचिवांना लेखी स्वरूपात त्यांचा आक्षेप नोंदवावा. १५ दिवसांची मुदतीनंतः

दाव्यातील दावे त्याग किंवा स्थगित केले आहेत असे समजले जाईल मा. सचिव दी गुप्ता टेरेस बी को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि पत्ता: मॅच फॅक्टरी लेन, कुर्ला (प.)

जाहीर सूचना

जनतेला याद्वारे सूचना देण्यात येते की, फ्लॅट क्र.३०१,

तिसरा मजला, इमारत क्रमांक ३, अशोक नगर बाळकु इमारत क्र. ३ कोहौसो लिमिटेड, बाळकुम, दादलानी पार्व

नवळ, ठाणे (पश्चिम), ४००६०८, ज्याचे मोजमार

क्षेत्रफळ ६३५ चौ.फू. (कार्पेट) आहे, नोंदणी क्र.टीएनए, (टीएनए)/एचएसजी/(टीसी)/१९५९२/२००४

दिनांक ११ ox २००८ रोजी जे दादलानी पार्क जवल

रेहेजा कॉम्प्लेक्स समोर, बाळकुम, ठाणे (पश्चिम)

४००६०८ येथे आहे आणि स्थित आहे. हा भखंड

हिस्साक्र.१/१.१/२आणि२आणिइतर,गाव,बाळकुम

तालुका आणि जिल्हा ठाणे वर उभा आहे, नोंदणीकृ

जिल्हा आणि उपनिबंधक, ठाणे महानगरपालिकेच्य

दिवंगत श्रीमती जिनी जे. डिसझा यांनी स्टेट बँक ऑफ

इंडिया, रिटेल ॲसेट्स सेंट्रल प्रोसेसिंग सेंटर, बेलापूर

सीबीडी बेलापूर रेल्वे स्टेशन कॉम्प्लेक्स, टॉवर क्र.४

५वा मजला, सीबीडी बेलापूर, नवी मुंबई - ४०० ६१२ कडून रू.८०,००,०००/- रुपयांचे गृहकर्ज घेतले होते

त्यांच्या कर्मचाऱ्यांशी संगनमत करून श्री. राहुल पांडे

यांनी फसवणूककरणारे श्री. मयूर अमृतलाल शाह, त्यांचा

मुलगा श्री. रुचिर मयूर शाह. श्री. रणजीत झा आणि त्यांच

कायदेशीर वारस श्री. शामराव एस. शिंदे यांच्याश

हातमिळवणी केली होती. फ्लॅटचा व्यवहा

१,१०,००,०००/- रुपयांना झाला होता परंतु दिवंगर

श्रीमती जिनी जे. डिसझा यांनी फक्त ८०.००.०००/

प्यांतच निकाल लावला होता. दिवंगत श्रीमती जिन

जे. डिसझा-कर्जदार रु.३०.००.०००/- (तीस लाख)

आणि श्री. रणजीत झा-जमीन दलाल व लोन एजंग

रु.७५.००.०००/- (पंच्याहत्तर लाख) यांनी फसदे

व्यवहार केले आणि जानेवारी २०२३ मध्ये न भरलेल्य

विक्रेत्याची संयुक्तपणे १,०५,००,०००/- रुपयांच

जनतेला सूचना देण्यात येत आहे की दिवंगत श्रीमती जिर्न

जे. डिसुझा यांनी विक्री करारानुसार उर्वरित रक्कम चुकर्त

केली नव्हती. दिवंगत श्रीमती जिनी जे. डिसुझा यांचे निध

झाले होते आणि त्यांचे कायदेशीर वारस श्री. शामराव

शंकरराव शिंदे फरार असल्याची भीती व्यक्त केली जा

आहे आणि त्यांनी एसबीआयकडून घेतलेले गृहकः

फ्लॅटचा ताबा मागितला नव्हता. ही विक्री फसवी होती

समावेश होता आणि त्यात एसबीआय अधिकारी श्री

योग्य प्रक्रियेशिवाय खोटेपणा करून तथ्य लपवले होरं

परंतु फसवणूक करणारा कर्जदार आणि इतर बँक

अधिकाऱ्यांच्या संगनमताने हे केले होते. एसबीआय बँके मालमत्तेच्या हकांचे योग्य हस्तांतरण यासह कायदेशी

प्रक्रियांचे पालन केले नव्हते. कर्जदार दिवंगत श्रीमत

जिनी जे. डिसोझा आणि त्यांच्या कायदेशीर वारसाचे कर

बुडवणे, गृहनिर्माण संस्थेच्या मंजुरीसह योग्य मालमत्त

इस्तांतरण प्रक्रियांचा अभाव आणि दिवाणी खटल (एसपीएल/सीएस/०५३/२०२५) प्रलंबित आहे

एसबीआय त्यांच्या भ्रष्ट कर्मचारी श्री. राहुल पांडे यांन कायदेशीर आणि सोसायटीच्या नोंदी आणि

०१.०८.२०२५ च्या प्रतिज्ञापत्रासह घोषणापत्रानसारः

भरलेल्या विक्रेत्याच्या मालकीच्या फ्लॅटद्वारे संरक्ष

देण्याचा आणि संरक्षित करण्याचा प्रयत्न करत आहे. जर कोणत्याही व्यक्ती किंवा बँकेकडे विक्री, देवाणघेवा

गहाणखत, धारणाधिकार, खाजगी गहाणखत किंवा इत

कोणत्याही प्रकारे सदर सदनिकेवर ताबा असेल कि

त्यांचे कोणतेही हक, मालकी हक असतील, तर त्यांन

याद्वारे हे प्रकाशन झाल्यापासून १४ (चौदा) दिवसांच्य आत, त्याच्या समर्थनार्थ कागदपत्रांसह, खाली स्वाक्ष्

करणाऱ्याला लेखी स्वरूपात कळवणे आवश्यक आहे

अन्यथा अशा व्यक्तीचा किंवा बँकेचा दावा माफ करण्यात

आला आहे किंवा सोडन देण्यात आला आहे असे मानल

जाईल आणिन भरलेला विक्रेता अशा कोणत्याही दाव्याच

आणि आक्षेपाचा संदर्भ न घेता सदनिकेचा व्यवहा

दिनांकः ०७.०८.२०२५

ठिकाण: ठाणे

न पांडे यांच्या संगनम्ताचा समावेश होता. एसबीआय

हद्दीतील वादग्रस्त आणि प्रकरण न्यायप्रविष्ट आहे

मुंबई-४०००७०

सोसायटी सदर फ्लॅटच्या सदस्यांना दुय्यम भाग

प्रमाणपत्र देण्यास स्वतंत्र असेल आणि कोणत्यार्ह

निवास हौसिंग फायनान्स प्रायद्धेट लिमिटेड (पूर्वीची इंडोस्टार होम फायनान्स प्रायद्हेट लिमिटेड , यापश्चात एनएचएफपीएल असे उल्लेखित)

. तोद. कार्यालयः युनिट क्र. ३०५, ३ रा मजला, विग २/ई, कॉर्पोरेट ॲव्हेन्यू, . अधेरी-घाटकोपर लिंक रोह, चर्काला, अंधेरी (पूर्व), मुंबई-४०००९३.

NIWAS

दि. २५.०१.२०२५ रोजी प्रसिद्ध सिक्युरिटायझेशन ॲंग्ड रिकन्स्ट्रक्शन ऑफ फायनान्शियल असेट्स ॲंग्ड एन्फोर्समेन्ट ऑफ सिक्युरिटी इंटरेस्ट कायदा, २००२ च्या कलम १३(२) अन्वये शुद्धीपत्रक सूचन एसएसएफपीएलने खालील कर्जदारांना निवासी जागांच्या गहाणबटीच्या बदल्यात गृह कर्ज/गहाणबट कर्ज/बांधकाम कर्ज मंजूर केले होते सदर कर्जांचे परतावे अनियमित होते आणि शेवटी ही खाती मॅशनल हौसिंग बँक/आरबीआयच्या निर्देश आणि मार्गदर्शक तत्त्वासार अनुत्पादद मालमना म्हणन वर्गीकत करण्यात आली

एनएचएफपीएलने त्यांच्या अधिकारांचा वापर केला आणि सरफैसी कायदा, २००२ च्या कलम् १३(२) अन्वये सूचना जारी केली आणि एचर्ट्या क्रमाराम वार्या आवाक्याचा पार करना जान सरकार कार्या है। कर्जदाहांना मार्गणी सूर्वान्या दिनांकापासून ६० दिवसांच्या आत संबंधित कर्जदाहांच्या समोर बमुद केलेली एकूण वकाबकी परताला करणांची मार्गणी केली होती. खालील कर्जदाहांना याद्वारे सदर प्रसिद्धीद्वारे त्यांच्या समोर नमूद केलेली एकूण देणी अधिक परताल्यापर्यंत उद्धवणारे पुठील गभार आणि ब्याज सदर मार्गणी सूचनेच्या दिनांकापासून ६० दिवसांमध्ये भरणा करण्याची मार्गणी करण्यात येत आहे. असे न केल्यास एनएचएफपीएल मालमत्तांचा ताबा घेण्याकरिता, त्याची विव्हेवार/विक्री करण्याकरिता आणि त्यातून मिळालेले उत्पन्न थकबाकी रक्छमेच्या बदल्यात समायोजित करण्यास सर्व किंवा कोणतेही कायदेशीर हक्कांचा वापर करेल.

कर्जदा	र्जिदारांना मालमत्ता दुसऱ्यांना देण्यास किंवा त्याच्या मालकीहककावर तृतिय पक्षकारांचा हक्क बनविण्यापासून प्रतिबंधित करण्यात येत आहे.				
3Ŧ.	ठिकाण/	कर्जदाराचे / सह-कर्जदाराचे /	मागणी सूचता	मागणी सूचनेनुसार खकम	
豖.	कर्ज खाते क्रमांक	जामीनदाराचे नाव	पाठविल्याचा दिनांक		
9	मुंबई कल्याण LNKALLAP - 01230028524	रोहित दिलिप भोईर (कर्जदार), दिलिप श्रवण बोईर (सह-कर्जदार)	१६-जाने-२०२५	रु. ४,९४,२६०/- (रुपये चार लाख चौऱ्याण्णव हजार दोनशे सार मात्र)	
मालम	ा तेचे वर्ण न : जाव वाळंजले ता	मरबाह जि. ठाणे येथे वसलेल्या अ	खलेल्या आणि स्थित घर <i>ः</i>	क १६ मोजमाप ७२८ चौ फ	

जारनराज प्रनादा - गाव बाब्जजन, ता. मुरबाह, ाज. वाग वय वसलल्या असलल्या आणा स्थित घर क्र. १६ माजमाप ७२८ चौ.फू. या मालमत्तेचे सर्व खंह आणि तुकहे. चतुःसीमा खालीलप्रमाणेः पूर्वः रस्ता, पश्चिमः भगवान हिरामण भोईर यांचे घर, उत्तरः एकनाथ नामदेव गोहांचे यांचे घर, दक्षिणः बुधाजी भागाजी गोहांचे यांचे घर

यनिल रायंत सांचे (कर्जराय) । १६ जाने-२०२५ ।

· C	430((चुनिन वसत भाग (कनदार),	/4-01101-2021	U. 1,/1,002/-			
	LNKJTLAP -	सपना सुनिल झांजे (सह-कर्जदार)		(रुपये पाच लाख एकोणीर			
	11230037219			हजार आदशे त्र्याऐंशी मात्र)			
रायगः	इ-४१०१०१ घारण केलेल्या म	। : घर क्र. १४२बी, मु. वरई, जाव मानिवली, वरई बस स्टॉपजवळ, नेरळ कळभ रोह, तालुका-कर्जत, जि. १ धारण केलेल्या मालमत्तेचे सर्व खंह आणि तुकहे. चतुःसीमा खालीलप्रमाणेः पूर्वः प्रत्यक्ष प्रमाणे, पश्चिमः प्रत्यक्ष यक्ष प्रमाणे, दक्षिणः प्रत्यक्ष प्रमाणे.					
SOUNT,	गण, उत्तरः प्रत्यवा प्रणाण, वावाणः प्रत्यवा प्रणाणः						
		,					

वसई संतोष कुमार शाह (कर्जदार), १६-जाने-२०२५ হ্য. १४,६७,२२०/-LNVAS0HL (रुपये चौदा लाख सदुसष्ट मीनू संतोष शाह (सह-कर्जदार) 03240042480 मालमत्तेचे वर्णन : उप-बोदणीकरण जिल्हा पालघरच्या क्षेत्रामधील गाव बेरेगाव, तालुका आणि जि. पालघर चा गर क्र. १९५, १९६ ११८ धारण केलेल्या जमिनीवर बांधलेल्या, सेक्टर-४ मधील "पार्वती होम्स" या टाईब बी-१३ च्या झमारत क्र. १ च्या सी विंगमधील

४ थ्या मजल्यावरील सदिनका क्र. ४०४, मोजमाप २८.७२ चौ.मीटर्स रेरा कार्पेट क्षेत्रफळ आणि ४.७३ चौ.मीटर्स बाल्फनी क्षेत्र धारण केलेल्या मालमत्तेचे सर्व खंद आणि तुकहे. चतुःसीमा खालीलप्रमाणेः पूर्वः प्रत्यक्ष प्रमाणे, पश्चिमः प्रत्यक्ष प्रमाणे, उत्तरः प्रत्यक्ष प्रमाणे, दक्षिणः प्रत्यक्ष प्रमाणे. दिनांकः ०७.०८.२०२५

Date: 08.05.2025

Place: Mumbai

ठिकाणः मुंबई

सही/- प्राधिकृत अधिकारी निवास हौसिंग फायनान्स प्रायव्हेट लिमिटेड

LEXORAA INDUSTRIES LIMITED

CIN- L32111MH1994PLC081857 Reg Off: Office No. 1029, 10th Floor, Ijmima Imitation Jewellery Market, Csl, Raheja Metroplex Rd. Mind Space Complex, Malad West Dely, Mumbai, Malad West, Maharashtra, India, 400064 Website: www.lexoraaindustries.com Tel: 022-47509008 Email id: lexoraaindustries@gmail.com UN-AUDITED FINANCIAL RESULTS FOR THE QUARTER ENDED 30.06.2025

(Rs. in Lakhs				
		Quarter ended		
Particulars		31.03.2025 (Un-Audited)		31.03.2025 (Audited)
Total Income from Operations(Net)	154.46	254.93	0.00	336.12
Net Profit/Loss from ordinary Activities before Tax	(4.16)	(3.02)	(20.47)	(47.56)
Net Profit/Loss for the period after Tax (after extraordinary Items)	(4.16)	(3.02)	(20.47)	(47.56)
Equity Share Capital	422.96	422.96	422.96	422.96
Reserves (Excluding Revaluation Reserve as shown in the Balance				
Sheet of Previous Year)	0	0	0	0
Earning Per Share (before Extraordinary items)	(0.11)	(0.08)	(0.52)	(1.21)
Earning Per Share (after Extraordinary items)	(0.11)	(0.08)	(0.52)	(1.21)

(0.11) Note: The above is an extract of the detailed format of Quarterly/Annual Financial Results filed Disclosure Requi Regulations, 2015. The full format of the Quarterly/Annual Financial Results are available on the Bombay Stock Exchange www.bseindia.com) and on Company's website (www.lexoraaindustries.com)



For LEXORAA INDUSTRIES LIMITED Mr. ANIL MEHTA

Managing Director (DIN: 02979904)

४.७९ टक्कयांची मोठी घट आहे.

व्यक्तींना कळविण्यात येते की मुंबई महानगर प्रदेश विकास पाधिकरण (MMRDA) यांच्यामार्फत सीटीएस क्र. १ किंवा सर्वे क्र. ३९, वळणई, गोरेगाव, मुंबई उपनग येथील जमीन मेट्रो रेल्वे प्रकल्पासाठी, भूसंपादन पनर्वसन व पनर्व्यवस्था (RFCTLARR) अधिनियम २०१३ अंतर्गत संपादित करण्याचा प्रस्ताव करण्यात आलेला आहे.

याची स्पष्टता देण्यात येते की, दि. २७-०६-२०२५

रोजी मुंबई लक्षदीप या वृत्तपत्राच्या पृष्ठ क्र. ६ वर प्रसिद्ध मालेल्या सूचनेमध्ये सीटीएस क्र. चुकीने ३९ असा नमूद माला होता, जो अयोग्य आहे व विचारात घेऊ नये. गेणत्याही व्यक्तीस वरील जमिनीच्या संपादनाबाब काही दावा, आक्षेप अथवा स्वारस्य असल्यास, त्यांनी ही अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून १५ वरूपात आपले आक्षेप सादर करावेत.

निर्धारित कालावधीत आक्षेप सादर न केल्यास. सद पादनास विरोध नाही असे गृहीत धरले जाईल व पुढील गर्यवाही भसंपादन कायदा, २०१३ अंतर्गत करण्यात

> MMRDA वतीने Expert Jurist LLP

Advocates & Legal Consultants कार्यालय क्र. बी-२०७, टॉवर-१०, दुसरा मजला, सीबीडी बेलापूर स्टेशन कॉम्प्लेक्स, सीबीडी बेलापूर, नवी मंबई- ४००६ १४ लॅंडलाईन : ०२२-४९७९१११६

जाहीर सूचना

श्रीमती मुक्ताभेन धिरजलाल मेहता यांचे मुंबई येथे ०१.०५.२००७ रोजी निधन झाले आणि त्या रिटा राजेंद्र मेहता यांच्यासह फ्लॉट क्र.२०२, २रा मजला, इमारत क्र.ए-१२, योगी स्वामी को-ऑप.ही.सो.लि., योगी नगर, क्सर रोड, बोरिवली-पश्चिम, मुंबई-४०००९१ वेथील जागेच्या कायदेशीर संयुक्त मालक होत्या आणि त्यांचे पती श्री. धिरजलाल रितलाल मेहता यांच्या मृत्यूनंतर त्यांचे यदेशीर वारसदार दिनांक ०७.०७.२०२५ रोजीचे उप-विधिक मुंबई-२० येथे नोंदणी क्र.१२३०१ आणि मुक्तत करारनामासह रीतसर नोंदणीकृत असलेले मुक्तता करारनामा करत आहेत आणि १) राजेंद्र धीरजलाल मेहता (मुलगा), २) रेखा उदय मणियार (मुलगी), ३) रंजन रामकुमार दुबे (मुलगी), ४) भरत धीरजलाल मेहत (मुलगा), ५) मीना कमलेश मेहता (मुलगी) यांन यांचा हिस्सा माझे अशील राजेंट धीरजलाल मेहत . च्या नावे मुक्त करण्यात आले आणि आता माझे अशीर तजेंद्र धीरजलाल मेहता हे फ्लॅट क्र.२०२, २रा मजला मारत क्र.ए-१२, योगी स्वामी को-ऑप.हो.सो.लि. योगी नगर, एक्सर रोड, बोरिवली-पश्चिम, मुंबई ४०००९१ चे कायदेशीर मालक आहेत.

र कोणत्याही व्यक्ती किंवा व्यक्तींना सदर फ्लॅटवर हब हक्क, आक्षेप असेल आणि त्यांनी/तिने या प्रकाशनाच्य ारखेपासून १५ दिवसांच्या आत दस्तावेजांसः क्षरीकर्त्यांशी संपर्क साधावा आणि शिक्कामोर्तब करा आणि माझे अशील ग्रस्तावित खरेदीदारासोबत सद लॅटच्या संदर्भात विक्री व्यवहार पुर्ण करण्याची प्रक्रिय

ॲड. सुशिल एस. सावंत (वकील उच्च न्यायालय, मुंबई) पत्ता: दुकान क्र.१७, अजंता स्ववेअर मॉल, मार्केट लेन, बोरिवली (पश्चिम), मुंबई-४०००९२. ई-मेल:advocatesawant8@gmail.com

जाहीर सूचना

जनतेला सूचना देण्यात येते की, श्री. नितीन नीळकंठ मांजरेकर आणि श्रीमती निवेदिता नितीन मांजरेकर, राहणार - फ्लॅट ३०२, विनायक को.हौ.सो. लिमिटेड, रोडक्र. १२, श्रीकृष्णा नगर, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६ हे विनायक को.हौ.सो. लिमिटेड, पत्ता - रोडक्र.१२, श्री कृष्णा नगर, बोरिवली पूर्व, मुंबई ४०००६६ चे संयुक्त सदस्य होते. दि. २३ जून २०२१ रोजीच्या विक्री करारनाम्यानसार, ज्याचा नोंदणी क्र.बीआरएल ९/७४१२/२०२१ आहे, त्यावर रीतसर शिक्का मारण्यात आला आहे. श्री. नितीन निळकंठ मांजरेकर आणि श्रीमती निवेदिता नितीन मांजरेकर यांनी वरील मालमत्तेतील त्यांचे सर्व हक्क, हितसंबंध आणि शेअर्स श्री. मुख्त्यार सिंग आणि श्री. दीपेश जयंती पटेल यांना हस्तांतरित केले

आता, श्री. मुख्त्यार सिंग आणि श्री. दीपेश जयंती

पटेल यांनी सोसायटीकडे शेअर्स, हक्क, शिर्षक आणि सदस्यत्व हस्तांतरित करण्याची विनंती करत अर्ज केला आहे. श्री. मुख्त्यार सिंग आणि श्री. दीपेश जयंती पटेल आणि सोसायटीच्या वतीने मी याद्वारे वारस किंवा वारसदार किंवा इतर दावेदार/आक्षेप घेणारे किंवा आक्षेपकर्ता यांच्याकडून श्री. नितीन नीलकंठ मांजरेकर आणि श्रीमती निवेदिता नितीन मांजरेकर यांचे सोसायटीच्या भांडवल / मालमत्तेतील शेअर्स आणि हितसंबंध हस्तांतरित करण्याबाबत दावे झाल्यापासून १५ दिवसांच्या आत, सदर हस्तांतरणासोठी त्यांच्या दाव्यांच्या/आक्षेपांच्या समर्थनार्थ अशा कागदपत्रांच्या प्रती आणि इतर पुरावे सादर करावेत. सादरीकरण अधोस्वाक्षरीकर्त्यांना संबोधित करावेत. जर निर्दिष्ट कालावधीत कोणतेही दावे किंवा हरकती प्राप्त द्याल्या नाहीत. तर सोसायटी सदर शेअर्स आणि व्याज हस्तांतरित करण्यास पढे जाईल. प्राप्त झालेल्या कोणत्याही दाव्यांवर किंवा हरकतींवर सोसायटीच्या उपनियमानुसार कारवाई केली

ठिकाण: मुंबई

दिनांक: ०७.०८.२०२५ ॲडव्होकेट तन्मय वराडकर बी/१२, दकान ९, सेक्टर १०,

शांतीनगर, मीरा रोड पूर्व ठाणे ४०११०७

पालघरमध्ये बुलेट ट्रेन बोगद्यासाठी केलेल्या रफोटामुळे घरांना तडे

पालघर, दि. ६: बुलेट मार्च २०२५ पासून मोठया ट्रेन प्रकल्प अंतर्गत पालघर प्रमाणात स्फोट घडवण्याचं जिल्हातील जलसार, टेंभीखोडावे काम सुरू आहे. यामुळे आणि विराथन बुद्धक परिसरातील आजूबाजूच्या डोंगरामध्ये बोगद्याचे काम सुरू असणा्या घराच्या भितींना असून, बोगदा खोदण्यासाठी भेगा पडल्या आहेत. त्यामुळे

दिनेशचंद्र कांतिलाल कोठारी म्हणून ज्ञार दिनेश कांतिलाल कोठारी हे दी न्यु आयडल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि.. पत्ता: मिल बी. ८७. ताडदेव रोड. ए.सी. मार्केट समोर. मंबई ४०००३४ या सोसायटीचे सदस्य आहेत आणि दिनांक १९ सप्टेंबर, १९६६ रोजीचे भाग प्रमाणप क्र.६५ अंतर्गत अनुक्रमांक ३२००१ ते ३२५०० (दोन्ही समाविष्ट) असलेले प्रत्येकी रु.५०/-प्रत्येकीचे पाचशे (५००) शेअर्स आहेत आणि पूर्णपणे जप्त केले आहेत आणि फ्लॅट क्र.३, . त्रेत्रफळ ५९२ चौ.फु. कार्पेट क्षेत्र, १ला मजला, विंग, न्यु आयडल को-ऑपरेटिक् हौसिंग सोसायटी लि.ची मिलन म्हणून ज्ञात इमारत, ८७, ताडदेव रोड, मुंबई-४०००३४ चे संपुर्णपणे ताबेधारक असून, त्यांचे १०.०४.२०२५ रोजी निधन झाले

सोसायटी याव्दारे, सोसायटीच्या भांडवल ळकतीमधील, मयत सभासदाच्या सदर शेअर्स र हितसंबंधाचे हस्तांतरण होण्यास वारस किंवा अन्य दावेदारी/आक्षेप घेणारे यांच्याकडून काही दावे किंवा आक्षेप असल्यास ते ह्या सूचनेच्या प्रसिध्दीपासू-१५ दिवसांत सोसायटीच्या भांडवल मेळकतीमधील मयत सभासदाच्या शेअर्स हितसंबंधाच्या हस्तांतरणासाठी त्याच्या/तिच्या यांच्या दावा/आक्षेपांच्या पुष्ट्यर्थ अशी कागद्प आणि अन्य पुरावाच्या प्रतींसह मागविण्यात ये आहेत. वर दिलेल्या मदतीत जर काही दावे/आक्षेप प्राप्त झाले नाहीत, तर मयत सभासदाच्या प्रोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधील शेअर्स हितसंबंधाशी सोसायटी उपविधीतील तस्तदींमधी देलेल्या मार्गाने व्यवहार करण्यास सोसायटी मोकव असेल. जर सोसायटीच्या भांडवल/मिळकतीमधीत मयत सभासदाच्या शेअर्सव हितसंबंधाच्य हस्तातरणास काही दावे/आक्षेप सोसायटीने प्राप केले तर, सोसायटीच्या उपविधीतील तरतुर्दीनुस त्यावर मोमायरी कार्यवाही करेल मोमायरींच्य र्गोदणीकृत उपविधींची प्रत दावेदार/आक्षेपकाव्द निरीक्षणाकरिता सोसायटीचे कार्यालय/सोसायटी सचिव यांच्याकडे सदर सूचना प्रसिध्दीच्य तारखेपासून कालावधी समाप्तीच्या तारखेपर्यंत सव कामकाजाच्या दिवशी स.१०.०० ते सायं.६.०० पर्यंत उपलब्ध आहेत

च्या वतीने व करिता दी न्यु आयडल को-ऑपरेटिव्ह हौसिंग सोसायटी लि ठिकाण: मुंबई दिनांक: ०७.०८.२०२५ मा. सचिव

जाहीर सूचना

माझे अशील श्रीमती नयना संजय ऊर्फ संजयभाई कर्तुंडिया या खालील अनुसुचीत सविस्तर नमु लेल्या मालमत्तेच्या एकमेव मालक आहेत माझ्या अशिलांनी असे घोषित केले आहे की त्यांचे पती श्री. संजय धानजीभाई कर्तुडिया श्रीमती नयना संजय ऊर्फ संजयभाई कर्तुडिया अर्थात माझे अशील यांच्यासह अनुसुचीत मार वंयक्त मालक होते. सदर श्री. संजय धानजीभा कर्तुडिया यांचे २८.०३.२०२४ रोजी निधन झाले त्यांच्या पश्चात त्यांची पत्नी १) श्रीमती नयना संजय ऊर्फ संजयभाई कतुडिया अर्थात माझे अशील, त्यांचा मुलगा २<mark>ँ) श्री. यश संज</mark>य कतुडिया व त्यांची मुलगी ३) कुमारी अमी संजयभाई कतुडिया हे कायदेशीर वारसदार व प्रतिनिधी आहेत. दिनांक ६ जून, २०२५ रोजीचे क्कता करारनामानसार सदर २) श्री. यश संजय कतुडिया व त्यांची मुलगी ३) कुमारी अर्म संजयभाई कतुडिया यांनी यांनी स्वर्गीय श्री संजय धानजीभाई कर्ताडिया यांचे सद अधिकार, हक्क, हित, लाभा, दावा इत्यादीमधीर त्यांचे एकत्रित २/३रे अविभाजीत शेअर्स माझे अशील अर्थात श्रीमती नयना संजय ऊर्फ संजयभाई

कतुंडिया यांच्या नावे मुक्त केले. जर कोणा व्यक्तिस सदर खालील अनुसुचीत सद गलमत्ता किंवा भागावर वारसाहक्क, विक्री गबदल, मुक्तता, भाडेपद्या, मालकीहक, ताबा जप्ती, लिस पेन्डन्स, तारण, भागिदारी, अधिभार बक्षीस किंवा अन्य इतर प्रकारे कोणत्याही स्वरूपाच कोणताही अधिकार, हक्क, मागणी किंवा दाव असल्यास त्यांनी सदर सूचना प्रकाशना पासून **१४** (चौदा) दिवसांच्या आते खालील स्वाक्षरीकर्ताकडे अशा व्यक्ती/संघटना/संस्था यांचे असे दावे असल्यास ते सोडून दिले आहेत असे समजण्या येर्दल आणि ते मास्या अशिलांका बंधनकार असणार नाहीत आणि सर्व अधिभारापासून मुक्त व मालमत्तेच्या अधिकाराच्या आधारावर माझे अशीत व्यवहार सुरू करतील

मालमत्तेची अनुसुची फ्लॅट क्र.ए-१०४, क्षेत्रफळ ३२० चौ.फु. कार्पेट क्षेत्र. १ला मजला. कोकिल कंज को-ऑपरेटिक हौसिंग सोसायटी लि. म्हणून ज्ञात इमारत, एम.जी. क्रॉस रोड क्र.४, पटेल नगरच्या मागे, कांदिवली (पश्चिम), मुंबई-४०००६७, जमीन सीटीए क्र.१०७०(भाग), गाव कादिवली, तालुक बोरिवली, मुंबई येथील जागेचे सर्व भाग व खंड. आज दिनांकीत ६ ऑगस्ट, २०२५

> आर. जे. चोथानी- वकील डी-१०४, अंबिका दर्शन, सी.पी.रोड कांदिवली (पूर्व), मुंबई-४००१०१

Chembond केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजिस लिमिटेड

९८६९७८७१३५

(पुर्वीची केमबॉण्ड केमिकल्स लिमिटेड) केमबॉण्ड सेन्टर, ईएल-७१, एमआयडीसी, महापे, नवी मुंबई-४००७१०

ई-मेल: cs@chembond.in, वेबसाईट: www.chembond.in सीआयएन: एल२४१००एमएच१९७५पीएलसी०१८२३५

भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी विशेष विंडोसाठी भागधारकांना सुचना शेअरहोल्डर्सना सूचना देण्यात येत आहे की, सेबी परिपत्रक क्र.सेबी/एचओ/

एमआयआरएसडी/एमआयआरएसडी–पीओडी/पी/सीआयआर/२०२५/९७ दिनांक २ जुलै २०२५ नुसार भौतिक शेअर्सच्या हस्तांतरण विनंत्या पुन्हा दाखल करण्यासाठी ०७ जुलै, २०२५ ते ०६ जानेवारी, २०२६ पर्यंत सहा महिन्यांच्या कालावधीसाठी विशेष विंडो उघडण्यात आली आहे.

ही सुविधा १ एप्रिल, २०१९ पूर्वी दाखल केलेल्या हस्तांतरण करारांसाठी उपलब्ध आहे जी दस्तावेज/प्रक्रियेतील त्रुटींमुळे नाकारण्यात आली, परत करण्यात आली

पात्र भागधारकांना विनंती आहे की, त्यांनी कंपनीचे निबंधक व हस्तांतर प्रतिनिधी (आरटीए) अर्थात एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, सी-१०१, एम्बेस्सी २४७, एल.बी.एस. मार्ग, विक्रोळी (पश्चिम), मुंबई-४०००८३. दूरध्वनी: +९१ ८१० ८११ ८४८४, लिंक: <u>https://web.in.mpms.mufg.com/helpdesk/</u> Service_Request.html किंवा कंपनीशी cs@chembond.in वर संपर्क

उपरोक्त कालावधीत पुन्हा लॉज केलेले सर्व शेअर्स ट्रान्सफर-कम-डीमॅट पद्धतीने प्रक्रिया केले जातील अर्थात ते ट्रान्सफरनंतर फक्त डिमटेरियलाइज्ड स्वरूपात जारी केले जातील. लॉजरकडे डीमॅट अकाउंट नंबर असणे आवश्यक आहे आणि आरटीएकडे ट्रान्सफरसाठी दस्तावेज सादर करताना त्याने त्याची क्लायंट मास्टर लिस्ट, हस्तांतर दस्तावेज आणि भाग प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक आहे. ६ जानेवारी, २०२६ रोजी नंतर सादर केलेल्या हस्तांतर विनंत्या कंपनी/आरटीए स्वीकारणार नाहीत.

> संचालक मंडळाच्या आदेशान्वये केमबॉण्ड मटेरियल टेक्नॉलॉजिस लिमिटेड सही/-

> > सुचिता सिंग कंपनी सचिव

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that original Share Certificate issue by Mulund Narang Co-Op Housing Society Limited, Share certificate no.21, shares of distinctive nos. 101 to 105 neld by Mr.Gurcahran Singh Mokha having address at B-9, Mulund Narag CHS Ltd., R.P Road, Mulund west, Mumbai is lost/misplaced and apply for the issue of duplicate share certificate

The hereby invites claims and objections, परिसरात any, for the issue of duplicate share certificate within 15 (fifteendays) from the date of publication of this notice along with relevant

proofs and documents. no objections are received within above mentioned time, society will be free to issue duplicate share certificate in the manner rescribed in the bye-laws.

> Sushil Shilwan Advocate

> > Ph No.8898820505

005A, Ecstasy Business Park JSD Road, Mulund- West, Mumbai-400080

योग्य ती नुकसानभरपाई

सरकारी यंत्रणेमार्फत करावे,

अशी मागणी जलसार ग्राम

पंचायतीतर्फे करण्यात आली

व याचे सर्वेक्षण

▼ BANG OVERSEAS *LTD.*

मुंबई शहर महा-४०००१३ भारत. **सीआवएन :** एल५१९००एमएच१९९ रपीएलसी०६७०१३ **दुरुबनी:** + ९१२२६६६०७९६५/६७,**ॐबस:** +९१२२६६६०७९७०, **‡मैल:** cs@banggroup.com वेब: www. banggroup.com

अतिरिक्त सर्वसाधारण सभा आणि ई-मतदान माहितीची सूचना

. कंपनीच्या सदस्यांची पहिली अतिरिक्त सर्वसाधारण सभा (ईजीएम) सोमवार, २५ ऑगस्ट २०२५ रोर्ज रात्री ११.०० वाजता (भाप्रवे) नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड ('एनएसडीएल') द्वारे प्रदान केलेल्या व्हिंडिओ कॉन्फरिसिंग (व्हीसी) किंवा अन्य दृकश्राव्य माध्यम (ओएव्हीएम) सुविधेद्वारे आयोजित केली जाईल. कंपनी कायदा, २०१३, सेबी (लिस्टिंग ऑब्लिगेशन अँड डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५, सहवाचिता ८ एप्रिल २०२०, १३ एप्रिल २०२० ची परिपन्नके, ५ मे २०२०, १५ जून २०२०, २८ सप्टेंबर २०२०, ३१ डिसेंबर २०२०, १३ जानेवारी २०२१, १४ डिसेंबर २०२१, ५ म २२, २३ जून २०२१ आणि २८ डिसेंबर २०२२ आणि सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) ची १२ में २०२०, १५ जानेवारी २०२१ आणि १३ में २०२२ ची परिपत्रके (एकव्रितपणे परिपत्रक म्हणून संबोधले जाते) आणि सहकार मंत्रालय (एमसीए) आणि सिक्युरिटीन अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (सेबी) द्वारे वेळोवेळी जारी केलेल्या अशा इतर परिपत्रकांच्या अनुपालनात सहकार मंत्रालयाच्य परिपत्रकानुसार ईजीएम बोलावण्याच्या सूचनेत नमूद केल्याप्रमाणे व्यवसायावर विचारविमर्श केले जातील वरील परिपत्रकांनुसार, ज्या सदस्यांनी शुक्रवार, २५ जुलै २०२५ पर्यंत कंपनी/निबंधक आणि भाग इस्तांतरण प्रतिनिधी (आरटीए)/डिपॉझिटरी सहभागींकडे त्यांचा ईमेल पत्ता नोंदणींकृत केला आहे त्यांना ईजीएमच्या सूचनेची प्रत १ ऑगस्ट २०२५ रोजी इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवण्यात आली आहे. ईजीएम ची सचना कंपनीच्या वेबसाइटवर म्हणजेच https://banggroup.com आणि स्टॉक एक्सचेंजच्य वेबसाइट www.bseindia.com, www.nseindia.com वर उपलब्ध आहे.

कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०८ च्या तरतुर्दीनुसार, सुधारित कंपन्या (व्यवस्थापन आणि प्रशासन) नियम, २०१४ च्या सहवाचिता नियम २० आणि सेबी (लिस्टींग ऑब्लिगेशन्स ॲण्ड डिस्क्लोजर रिक्वायरमेंट्स) नियम, २०१५ च्या नियम ४४ नुसार, सोमवार, १८ ऑगस्ट, २०२५ या कट-ऑप तारखेला, वास्तविक किंवा डीमटेरियलाइन्ड स्वरूपात शेअर्स धारण करणारे सदस्य, एजीएमच्या सूचनेत नमुद केलेल्या व्यवसायावर इलेक्टॉनिक पद्धतीने त्यांचे मतदान करू शकतात, कंपनीने ईजीएम मध्ये रिमोर --व्होटिंग / ई-व्होटिंग सर्विधा प्रदान करण्यासाठी नॅशनल सिक्युरिटीज डिपॉझिटरी लिमिटेड (एनएसडीएल) ची सुविधा घेतली आहे. ईजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग / ई-व्होटिंगसाठी तपशीलवार प्रक्रिया / सूचना ईजीएम च्या सूचनेमध्ये समाविष्ट आहेत. कट-ऑफ तारखेला सदस्य नसलेल्या व्यक्तीने ही सूचना केवळ माहितीच्या उद्देशाने समजावी.

शिवाय, ज्या सदस्यांनी अद्याप त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत त्यांना विनंती आहे की त्यांनी ते कंपनी/आस्टीएकडे नेंद्रणीकृत करावे. कंपनी/आस्टीएकडे ई-मेल पत्ते नेंद्रणीकृत करण्याची तपशीलवार प्रक्रिया ईचीएमच्या सूचनेत दिली आहे. याव्यतिरिक्त, ज्या सदस्यांनी त्यांचे ई-मेल पत्ते कंपनीकडे नोंदणीकृत केलेले नाहीत ते व्हीसी/ओएव्हीएम द्वारे ईजीएममध्ये उपस्थित राहण्यासाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळवू शकतात आणि सूचनेत प्रस्तावित केलेल्या ठरावांना मतदान करू शकतात. प्रस्तावित ठरावांसाठी ई-व्होर्टिंगसाठी लॉगिन क्रेडेन्शियल्स मिळविण्याची तपशीलवार प्रक्रिया ईजीएमच्या सूचनेत

सूचना इलेक्ट्रॉनिक पद्धतीने पाठवल्यानंतर आणि कंपनीचे सदस्य बनल्यानंतर आणि अंतिम तारखेनुसा म्हणजेच सुक्रवार, २५ जुलै २०२५ रोजी शेअर्स धारण करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीला हेल्पडेंस्क evoting@nsdl.com वर विनंती पाठवून वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मिळू शकतो. तथापि, जर तुम्ही रिमोट ई-व्होटिंगसाठी एनएसडीएल मध्ये आधीच नोंदणीकृत असाल तर तुम्ही तुमचा विद्यमान वापरकर्ता आयडी आणि पासवर्ड मतदान करण्यासाठी वापरू शकता. जर तुम्ही तुमचा पासवर्ड विसरलात. तर तुम्ही evoting@nsdl.com वर उपलब्ध असलेल्या वापरकर्ता तपशील/पासवर्ड विसरलात ार्यायाचा वापर करून तुमचा पासवर्ड रीसेट करू शकता.

या संदर्भात, सदस्यांना येथे पुढे सूचित केले जाते की:

- रिमोट ई-व्होटिंग कालावधी शुक्रवार, २२ ऑगस्ट २०२५ रोजी स.०९:०० वा. भाप्रवे सुरू होईल आणि रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायं.०५:०० वा. भाप्रवे समाप्त होईल
- रविवार, २४ ऑगस्ट २०२५ रोजी सायं. ५.०० वा. नंतर इलेक्ट्रॉनिक माध्यमातून मतदान करण्याची
- ज्या सदस्यांनी रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदान केले आहे ते सभेला उपस्थित राहू शकतात परंतु त्यांना पुन्हा मतदान करण्याचा अधिकार राहणार नाही. ज्या सदस्यांना मतदान करण्याचा अधिकार आहे परंतु रिमोट ई-व्होटिंगद्वारे मतदानाचा अधिकार
- वापरला नाही ते सूचनेत नमूद केलेल्या सर्व कामकाजाँसाठी ई-व्होटिंगद्वारे एजीएम दरम्यान मतदान कंपनीने ई-व्होटिंग आणि रिमोट ई-व्होटिंग प्रक्रिया नियमांनुसार निष्पक्ष आणि पारदर्शक पद्धतीने पार पाडण्यासाठी कंपनी सचिव सुश्री सोनम जैन यांची तपासणीस म्हणून नियुक्ती केली आहे. मतदानाचे निकाल एजीएम संपल्यानंतर दोन कामकाजाच्या दिवसांत जाहीर केले जातील. तपासणीसांच्या

अहवालासह घोषित केलेले निकाल सदस्यांच्या माहितीसाठी कंपनीच्या वेबसाइटवर पोस्ट केले जातील

आणि ते स्टॉक एक्सचेंजला कळवले जातील काही शंका/तक्रारी असल्यास, तुम्ही helpdesk.evotingindia.com वर उपलब्ध असलेले वारंवार विचारले जाणारे प्रश्न (एफएक्यू) आणि ई-व्होटिंग मॅन्युअल मदत विभागाअंतर्गत पाह् शकता किंवा एनएसडीएलशी संपर्क साधू शकता किंवा relations@nsdl.com, info@nsdl.com वर ईमेल लिह शकता किंवा mumbai@in.mpms.mufg.com वर ईमेलद्वारे एमयूएफर्ज

इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड, (आरटीए) शी संपर्क साधू शकता. बंग ओव्हरसीज लिमिटेडकरित

सही/-ब्रिजगोपाल बंग

व्यवस्थापकीय संचालक

ठिकाणः मुंबई

वेरुटलाइफ फूडवर्ल्ड लिमिटेड Westille नोंद्रणीकृत कार्यालय: १००१, ठॉवर - ३, १० वा मजला, एक आंत्रसाष्ट्रीय केंद्र, हेनापती बाएट मार्ग, प्रांताची, मुखा ४०० ०१३. सीआ वाएन प्रला६५९१०एमएवर१८२नीएलक्ती०२८५३, दूर..०१२-४९१३५०००, फॅक्सा०२२-४९१३ वेबसाइट: www.westlife.co.in । ई-मेल:shatadru@westlife.co.in

कंपनीच्या सदस्यांची बेचाळीसावी (४२वी) वार्षिक

एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.१७ दिनांक १३ एप्रिल, २०२०, परिपत्रक क्र.०२/२०२१ दिनांक १३ जानेवारी, २०२१, परिपत्रक क्र.२/२०२२ दिनांक ५ मे, २०२२, परिपत्रक क्र.१०/२०२२ दिनांक २८ डिसेंबर २०२२ , परिपत्रक दिनांक २५ सप्टेंबर, २०२३ आणि परिपत्रक दिनांक १९ सप्टेंबर, २०२४ (यापुढे सद अनुक्रमे एमसीए परिपत्रके म्हणून संदर्भ) सामान्य ठिकाणी सदस्यांच्या प्रत्यक्ष उपस्थितीशिवाय व्हीसी किंव ओएव्हीएमद्वारे एजीएम आयोजित करण्यास परवानगी दिली. या एमसीए परिपत्रके आणि कंपनी कायदा २०१३ च्या लागु तरतृदी आणि त्याअंतर्गत बनवलेले नियम (अधिनियम), सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोहं

वार्षिक २०२४-२५ आर्थिक वर्षाच्या अहवालासह एजीएमची सूचना केवळ इलेक्ट्रॉनिक पद्धतीने ज्या सदस्यांचे ईमेल पत्ते एमसीए परिपत्रके आणि जारी केलेल्या परिपत्रकानसार कंपनी/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणीकत आहे त्यांना सेबीद्वारे दिनांक १२ मे, २०२०, १३ जानेवारी, २०२१, १३ मे, २०२२ आणि ५ जानेवारी, २०२३ दिनांक ०३.१०.२०२४(सेनी परिपत्रके) पाठवले जात आहे. सदस्यांनी लक्षात ठेवावे की, वार्षिक २०२४-२५ या आर्थिक वर्षांसाठी एजीएम आणि वार्षिक अहवाल इत्यादीची सूचना कंपनीच्या <u>westlife.co.in</u> वेबसाइटवर, स्टॉक एक्स्चेंजची वेबसाइट अर्थात बीएसई लिमिटेड <u>bseindia.com</u> वर, नॅशनल स्टॉब एक्सचेंज <u>nseindia.com</u> वर आणि कंपनीचे रजिस्ट्रार आणि ट्रान्सफर एजंट किंवा आरटीएच्य <u>instavote.linkintime.co.in</u> वेबसाइटवर देखील उपलब्ध असेल. सदस्य केवळ व्हीसी/ओएव्हीएम सुविधेद्वारे एजीएममध्ये उपस्थित राह् शकतात आणि सहभागी होऊ शकतात. एजीएममध्ये सहभागी होण्याच्य . सचना एजीएमच्या सचनेमध्ये दिल्या आहेत. कंपनी कायदा, २०१३ च्या कलम १०३ अंतर्गत कोरम मोजण्याच्य

एजीएमच्या सूचनेमध्ये नमूद् केलेल्या सर्व ठरावांवर त्यांचे मत देण्यासाठी कंपनी तिच्या सर्व सदस्यांना रिमोत ई-व्होटिंग सविधा (रिमोट ई-व्होटिंग) प्रदान करत आहे. याशिवाय, ज्या सभासदानी प्रत्यक्ष स्वरूपात शेअर धारण केले आहेत किंवा ज्यांनी त्यांचा ईमेल पत्ता कंपनीकडे नोंदणीकृत केलेला नाही, त्यांच्यासाठी कंपनी एजीएमपूर्वी रिमोट ई-व्होटिंगद्वारे किंवा एजीएम दरम्यान प्रणाली (ई-मतदान) ई-व्होटिंगद्वारे त्यांचे मत देण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे. एजीएम दरम्यान रिमोट ई-व्होटिंग/ई-व्होटिंगची तपशीलवा

र्डमेल आयडीची नोंवणी आणि बँक खाते तपशील:

जर शेअरहोल्डर्सचा ईमेल आयडी कंपनी/तिचे रजिस्टार आणि शेअर टान्सफर एजंट आरटीए/डिपॉझिटरीजमध आधीच नोंदणीकृत असेल, तर ई-मतदानासाठी लॉग इन तपशील नोंदणीकृत ईमेल पत्त्यावर पाठवले जार

जर शेअरहोल्डरने त्याचा/तिचा/त्यांच्या ईमेल पत्त्याची कंपनी/तिच्या आरटीए/डिपॉझिटरीजमध्ये नोंदणी केल नसेल किंवा लाभांश प्राप्त करण्यासाठी बँक खाते आदेश अपडेट केला नसेल. तर खालील सचनांचे पालन केले पाहिजे:

१) कृपया आमच्या आरटीए, एमयूएफजी इनटाइम इंडिया प्रायव्हेट लिमिटेड (पूर्वीची लिंक इनटाइम इंडिय प्रायव्हेट लिमिटेड) च्या वेबसाइटवर लॉग इन करा. https://in.mpms.mufa.com/ या वेबसाइटवर गुंतवणुकदार सेवा > ईमेल/बँक तपशील नोंदणी अंतर्गत https://in.mpms.mufg.com/ तपशील

२) डीमॅट मोडमध्ये ठेवलेल्या शेअर्सच्या बाबतीत: शेअरहोल्डर कृपया डिपॉझिटरी सहभागी (डीपी) शी संपर्क साधू शकतात आणि डीपीने अनुसरण केलेल्य आणि सल्ला दिलेल्या प्रक्रियेनुसार डीमॅट खात्यात ईमेल पत्ता आणि बँक खाते तपशील नोंदणी करू शकतात वरील माहिती कंपनीच्या सर्व सदस्यांच्या माहितीसाठी आणि फायद्यासाठी जारी केली जात आहे आरि

क्सचेंजचे अनुक्रमे <u>http://www.bseindia.com</u> आणि <u>nseindia.com</u> वेवसाइटवर देखील उपलब्ध

सही/-डॉ. शतद सेनगप्त

ठिकाण: मंबर्ड विनांक: ६ ऑगस्ट २०२५

ठिकाण: नवी मुंबई टोटल सोल्यूशन-लिगल. दिनांक: ०५ ऑगस्ट, २०२५ ए४३८३७ tslbom@outlook.com

दिनांकः ०३.०८.२०२५

मर्वसाधारण सभेची सचना

प्रति महोदय. येथे सूचना देण्यात येत आहे की, कंपनीची बेचाळीसावी (४२वी) वार्षिक सर्वसाधारण सभा (एजीएम बुधवार, १० सप्टेंबर, २०२५ रोजी वु.२.००वा. (भाप्रवे) व्हिडिओ कॉन्फरन्स (व्हीसी)/अन्य दृकश्राव सहकार मंत्रालयाने (एमसीए) परिपत्रक क्र.२० दिनांक ५ मे. २०२० सहवाचिता परिपत्रक क्र.१४ दिनांव

ऑफ इंडिया (लिस्टिंग ऑब्लिगेशन्स आणि डिस्क्लोजर रिकायरमेंट्स) रेग्युलेशन्स, २०१५ च्या तरतुर्दीचे पालन करून, कंपनीच्या सदस्यांची एजीएम व्हीसी/ओएव्हीएमद्वारे आयोजित केली जाईल.

हेतूने व्हीसी/ओएव्हीएमद्वारे सभेला उपस्थित राहणारे सदस्य गणले जातील. प्रक्रिया/पद्धती एजीएमच्या सूचनेमध्ये प्रदान केली आहे.

भरा आणि आवश्यक कागदपत्रे अपलोड करा आणि सबमिट करा.

ती एमसीए परिपत्रक आणि सेबी परिपत्रकांचे पालन करते. पुढे, विनियमांच्या विनियम ४७(२) च्या अनुषंगाने, सदर सूचना कंपनीच्या http://www.westlife.co.in/ investors-compliance-and-policies.php वर आणि वॉम्बे स्टॉक एक्सचेंज आणि नॅशनल स्टॉब

वेस्टलाइफ फूडवर्ल्ड लिमिटेड

कंपनी सचिव